

## 5

## विस्तार सूत्रे



जरा आठवूया.

मागील इयत्तेत, आपण पुढील विस्तार सूत्रांचा अभ्यास केला आहे.

- (i)  $(a + b)^2 = a^2 + 2ab + b^2$ ,      (ii)  $(a - b)^2 = a^2 - 2ab + b^2$ ,  
 (iii)  $(a + b)(a - b) = a^2 - b^2$

वरील विस्तार सूत्रांचा उपयोग करून खालील चौकटींत योग्य ते पद लिहा.

- (i)  $(x + 2y)^2 = x^2 + \boxed{\quad} + 4y^2$   
 (ii)  $(2x - 5y)^2 = \boxed{\quad} - 20xy + \boxed{\quad}$   
 (iii)  $(101)^2 = (100 + 1)^2 = \boxed{\quad} + \boxed{\quad} + 1^2 = \boxed{\quad}$   
 (iv)  $(98)^2 = (100 - 2)^2 = 10000 - \boxed{\quad} + \boxed{\quad} = \boxed{\quad}$   
 (v)  $(5m + 3n)(5m - 3n) = \boxed{\quad} - \boxed{\quad} = \boxed{\quad} - \boxed{\quad}$



जाणून घेऊया.

**कृती :** आयत व चौरस यांच्या क्षेत्रफळांच्या साहाय्याने  $(x + a)(x + b)$  याचा विस्तार करा.

x	b
x	$x^2$
a	$xb$
a	$ax$
	$ab$

$$= x \begin{array}{c} x \\ \hline x \end{array} x + a \begin{array}{c} \quad \\ x \end{array} + \begin{array}{c} \quad \\ b \end{array} x + a \begin{array}{c} b \\ \quad \end{array}$$

$$(x + a)(x + b) = x^2 + ax + bx + ab$$

$$(x + a)(x + b) = x^2 + (a + b)x + ab$$

**(I)  $(x + a)(x + b)$  चा विस्तार (Expansion of  $(x + a)(x + b)$ )**

$(x + a)$  व  $(x + b)$  या एक पद समान असलेल्या दोविपटी आहेत. या दोविपटींचा गुणाकार करू.

$$\begin{aligned} (x + a)(x + b) &= x(x + b) + a(x + b) = x^2 + bx + ax + ab \\ &= x^2 + (a + b)x + ab \end{aligned}$$

$$\therefore (x + a)(x + b) = x^2 + (a + b)x + ab$$

विस्तार करा.

उदा. (1)  $(x + 2)(x + 3) = x^2 + (2 + 3)x + (2 \times 3) = x^2 + 5x + 6$

उदा. (2)  $(y + 4)(y - 3) = y^2 + (4 - 3)y + (4) \times (-3) = y^2 + y - 12$

उदा. (3)  $(2a + 3b)(2a - 3b) = (2a)^2 + [(3b) + (-3b)]2a + [3b \times (-3b)]$   
 $= 4a^2 + 0 \times 2a - 9b^2 = 4a^2 - 9b^2$

उदा. (4)  $\left(m + \frac{3}{2}\right) \left(m + \frac{1}{2}\right) = m^2 + \left(\frac{3}{2} + \frac{1}{2}\right)m + \frac{3}{2} \times \frac{1}{2} = m^2 + 2m + \frac{3}{4}$

उदा. (5)  $(x - 3)(x - 7) = x^2 + (-3 - 7)x + (-3)(-7) = x^2 - 10x + 21$

### सरावसंच 5.1

1. विस्तार करा.

(1)  $(a + 2)(a - 1)$

(2)  $(m - 4)(m + 6)$

(3)  $(p + 8)(p - 3)$

(4)  $(13 + x)(13 - x)$

(5)  $(3x + 4y)(3x + 5y)$

(6)  $(9x - 5t)(9x + 3t)$

(7)  $\left(m + \frac{2}{3}\right) \left(m - \frac{7}{3}\right)$

(8)  $\left(x + \frac{1}{x}\right) \left(x - \frac{1}{x}\right)$

(9)  $\left(\frac{1}{y} + 4\right) \left(\frac{1}{y} - 9\right)$



जाणून घेऊया.

### (II) $(a + b)^3$ चा विस्तार (Expansion of $(a + b)^3$ )

$$(a + b)^3 = (a + b)(a + b)(a + b) = (a + b)(a + b)^2$$

$$= (a + b)(a^2 + 2ab + b^2)$$

$$= a(a^2 + 2ab + b^2) + b(a^2 + 2ab + b^2)$$

$$= a^3 + 2a^2b + ab^2 + ba^2 + 2ab^2 + b^3$$

$$= a^3 + 3a^2b + 3ab^2 + b^3$$

$$\therefore (a + b)^3 = a^3 + 3a^2b + 3ab^2 + b^3$$

या विस्तार सूत्राचा उपयोग करून सोडवलेली काही उदाहरणे अभ्यासू,

उदा. (1)  $(x + 3)^3$

$$(a + b)^3 = a^3 + 3a^2b + 3ab^2 + b^3 \quad \text{येथे } a = x \text{ व } b = 3 \text{ आहे.}$$

$$\begin{aligned}\therefore (x + 3)^3 &= (x)^3 + 3 \times x^2 \times 3 + 3 \times x \times (3)^2 + (3)^3 \\&= x^3 + 9x^2 + 27x + 27\end{aligned}$$

**उदा. (2)**  $(3x + 4y)^3 = (3x)^3 + 3(3x)^2(4y) + 3(3x)(4y)^2 + (4y)^3$

$$\begin{aligned}&= 27x^3 + 3 \times 9x^2 \times 4y + 3 \times 3x \times 16y^2 + 64y^3 \\&= 27x^3 + 108x^2y + 144xy^2 + 64y^3\end{aligned}$$

**उदा. (3)**  $\left(\frac{2m}{n} + \frac{n}{2m}\right)^3 = \left(\frac{2m}{n}\right)^3 + 3\left(\frac{2m}{n}\right)^2\left(\frac{n}{2m}\right) + 3\left(\frac{2m}{n}\right)\left(\frac{n}{2m}\right)^2 + \left(\frac{n}{2m}\right)^3$

$$\begin{aligned}&= \frac{8m^3}{n^3} + 3\left(\frac{4m^2}{n^2}\right)\left(\frac{n}{2m}\right) + 3\left(\frac{2m}{n}\right)\left(\frac{n^2}{4m^2}\right) + \frac{n^3}{8m^3} \\&= \frac{8m^3}{n^3} + \frac{6m}{n} + \frac{3n}{2m} + \frac{n^3}{8m^3}\end{aligned}$$

**उदा. (4)**  $(41)^3 = (40 + 1)^3 = (40)^3 + 3 \times (40)^2 \times 1 + 3 \times 40 \times (1)^2 + (1)^3$

$$= 64000 + 4800 + 120 + 1 = 68921$$

### सरावसंच 5.2

1. विस्तार करा.

(1) $(k + 4)^3$	(2) $(7x + 8y)^3$	(3) $(7 + m)^3$	(4) $(52)^3$
(5) $(101)^3$	(6) $\left(x + \frac{1}{x}\right)^3$	(7) $\left(2m + \frac{1}{5}\right)^3$	(8) $\left(\frac{5x}{y} + \frac{y}{5x}\right)^3$

**कृती :**  $a$  व  $b$  या सोईच्या बाजू असलेला प्रत्येकी एक घन तयार करा. लांबी व रुंदी  $a$  आणि उंची  $b$  अशा 3 इष्टिकाचिती तसेच लांबी व रुंदी  $b$  आणि उंची  $a$  अशा 3 इष्टिकाचिती तयार करा. या घनाकृती योग्य प्रकारे रचून  $(a + b)$  बाजू असलेला घन तयार करा.



### (III) $(a - b)^3$ चा विस्तार (Expansion of $(a - b)^3$ )

$$\begin{aligned}(a - b)^3 &= (a - b)(a - b)(a - b) = (a - b)(a - b)^2 \\&= (a - b)(a^2 - 2ab + b^2) \\&= a(a^2 - 2ab + b^2) - b(a^2 - 2ab + b^2)\end{aligned}$$

$$= a^3 - 2a^2b + ab^2 - a^2b + 2ab^2 - b^3$$

$$= a^3 - 3a^2b + 3ab^2 - b^3$$

$$\therefore (a - b)^3 = a^3 - 3a^2b + 3ab^2 - b^3$$

उदा. (1) विस्तार करा.  $(x - 2)^3$

$$(a - b)^3 = a^3 - 3a^2b + 3ab^2 - b^3 \quad \text{येथे, } a = x \text{ व } b = 2 \text{ घेऊन,}$$

$$(x - 2)^3 = (x)^3 - 3 \times x^2 \times 2 + 3 \times x \times (2)^2 - (2)^3$$

$$= x^3 - 6x^2 + 12x - 8$$

उदा. (2)  $(4p - 5q)^3$  याचा विस्तार करा.

$$(4p - 5q)^3 = (4p)^3 - 3(4p)^2(5q) + 3(4p)(5q)^2 - (5q)^3$$

$$(4p - 5q)^3 = 64p^3 - 240p^2q + 300pq^2 - 125q^3$$

उदा. (3) विस्तार सूत्राचा उपयोग करून 99 चा घन करा.  $(99)^3 = (100 - 1)^3$

$$(99)^3 = (100)^3 - 3 \times (100)^2 \times 1 + 3 \times 100 \times (1)^2 - 1^3$$

$$= 1000000 - 30000 + 300 - 1 = 9,70,299$$

उदा. (4) सोपे रूप द्या.

$$\begin{aligned} \text{(i)} \quad (p + q)^3 + (p - q)^3 &= p^3 + 3p^2q + 3pq^2 + q^3 + p^3 - 3p^2q + 3pq^2 - q^3 \\ &= 2p^3 + 6pq^2 \end{aligned}$$

$$\text{(ii)} \quad (2x + 3y)^3 - (2x - 3y)^3$$

$$\begin{aligned} &= [(2x)^3 + 3(2x)^2(3y) + 3(2x)(3y)^2 + (3y)^3] \\ &\quad - [(2x)^3 - 3(2x)^2(3y) + 3(2x)(3y)^2 - (3y)^3] \\ &= (8x^3 + 36x^2y + 54xy^2 + 27y^3) - (8x^3 - 36x^2y + 54xy^2 - 27y^3) \\ &= 8x^3 + 36x^2y + 54xy^2 + 27y^3 - 8x^3 + 36x^2y - 54xy^2 + 27y^3 \\ &= 72x^2y + 54y^3 \end{aligned}$$



हे मला समजले.

$$\text{(i)} \quad (a + b)^3 = a^3 + 3a^2b + 3ab^2 + b^3 = a^3 + b^3 + 3ab(a + b)$$

$$\text{(ii)} \quad (a - b)^3 = a^3 - 3a^2b + 3ab^2 - b^3 = a^3 - b^3 - 3ab(a - b)$$

### सरावसंच 5.3

1. विस्तार करा.

$$\begin{array}{llll} (1) (2m - 5)^3 & (2) (4 - p)^3 & (3) (7x - 9y)^3 & (4) (58)^3 \\ (5) (198)^3 & (6) \left(2p - \frac{1}{2p}\right)^3 & (7) \left(1 - \frac{1}{a}\right)^3 & (8) \left(\frac{x}{3} - \frac{3}{x}\right)^3 \end{array}$$

2. सरलरूप द्या.

$$\begin{array}{ll} (1) (2a + b)^3 - (2a - b)^3 & (2) (3r - 2k)^3 + (3r + 2k)^3 \\ (3) (4a - 3)^3 - (4a + 3)^3 & (4) (5x - 7y)^3 + (5x + 7y)^3 \end{array}$$



(IV)  $(a + b + c)^2$  चा विस्तार [Expansion of  $(a + b + c)^2$ ]

$$\begin{aligned} (a + b + c)^2 &= (a + b + c) \times (a + b + c) \\ &= a(a + b + c) + b(a + b + c) + c(a + b + c) \\ &= a^2 + ab + ac + ab + b^2 + bc + ac + bc + c^2 \\ &= a^2 + b^2 + c^2 + 2ab + 2bc + 2ac \end{aligned}$$

$\therefore (a + b + c)^2 = a^2 + b^2 + c^2 + 2ab + 2bc + 2ac$  हे सूत्र मिळते.

उदा. (1) विस्तार करा  $(p + q + 3)^2$

$$\begin{aligned} &= p^2 + q^2 + (3)^2 + 2 \times p \times q + 2 \times q \times 3 + 2 \times p \times 3 \\ &= p^2 + q^2 + 9 + 2pq + 6q + 6p = p^2 + q^2 + 2pq + 6q + 6p + 9 \end{aligned}$$

उदा. (2) वर्ग विस्ताराच्या पायऱ्यांतील चौकटींत योग्य पदे लिहा.

$$\begin{aligned} &(2p + 3m + 4n)^2 \\ &= (2p)^2 + (3m)^2 + \boxed{\quad} + 2 \times 2p \times 3m + 2 \times \boxed{\quad} \times 4n + 2 \times 2p \times \boxed{\quad} \\ &= \boxed{\quad} + 9m^2 + \boxed{\quad} + 12pm + \boxed{\quad} + \boxed{\quad} \end{aligned}$$

उदा. (3) सरलरूप द्या.  $(l + 2m + n)^2 + (l - 2m + n)^2$

$$\begin{aligned} &= l^2 + 4m^2 + n^2 + 4lm + 4mn + 2ln + l^2 + 4m^2 + n^2 - 4lm - 4mn + 2ln \\ &= 2l^2 + 8m^2 + 2n^2 + 4ln \end{aligned}$$

### सरावसंच 5.4

1. विस्तार करा. (1)  $(2p + q + 5)^2$  (2)  $(m + 2n + 3r)^2$   
 (3)  $(3x + 4y - 5p)^2$  (4)  $(7m - 3n - 4k)^2$
2. सरळरूप द्या. (1)  $(x - 2y + 3)^2 + (x + 2y - 3)^2$   
 (2)  $(3k - 4r - 2m)^2 - (3k + 4r - 2m)^2$  (3)  $(7a - 6b + 5c)^2 + (7a + 6b - 5c)^2$

प्र०

### उत्तरसूची

- सरावसंच 5.1** (1)  $a^2 + a - 2$  (2)  $m^2 + 2m - 24$  (3)  $p^2 + 5p - 24$   
 (4)  $169 - x^2$  (5)  $9x^2 + 27xy + 20y^2$  (6)  $81x^2 - 18xt - 15t^2$   
 (7)  $m^2 - \frac{5}{3}m - \frac{14}{9}$  (8)  $x^2 - \frac{1}{x^2}$  (9)  $\frac{1}{y^2} - \frac{5}{y} - 36$
- सरावसंच 5.2** (1)  $k^3 + 12k^2 + 48k + 64$  (2)  $343x^3 + 1176x^2y + 1344xy^2 + 512y^3$   
 (2)  $343 + 147m + 21m^2 + m^3$  (4)  $140608$  (5)  $1030301$   
 (6)  $x^3 + 3x + \frac{3}{x} + \frac{1}{x^3}$  (7)  $8m^3 + \frac{12m^2}{5} + \frac{6m}{25} + \frac{1}{125}$   
 (8)  $\frac{125x^3}{y^3} + \frac{15x}{y} + \frac{3y}{5x} + \frac{y^3}{125x^3}$

- सरावसंच 5.3** 1. (1)  $8m^3 - 60m^2 + 150m - 125$  (2)  $64 - 48p + 12p^2 - p^3$   
 (3)  $343x^3 - 1323x^2y + 1701xy^2 - 729y^3$  (4)  $1,95,112$   
 (5)  $77,62,392$  (6)  $8p^3 - 6p + \frac{3}{2p} - \frac{1}{8p^3}$   
 (7)  $1 - \frac{3}{a} + \frac{3}{a^2} - \frac{1}{a^3}$  (8)  $\frac{x^3}{27} - x + \frac{9}{x} - \frac{27}{x^3}$
2. (1)  $24a^2b + 2b^3$  (2)  $54r^3 + 72rk^2$   
 (3)  $-288a^2 - 54$  (4)  $250x^3 + 1470xy^2$

- सरावसंच 5.4** 1. (1)  $4p^2 + q^2 + 25 + 4pq + 10q + 20p$   
 (2)  $m^2 + 4n^2 + 9r^2 + 4mn + 12nr + 6mr$   
 (3)  $9x^2 + 16y^2 + 25p^2 + 24xy - 40py - 30px$   
 (4)  $49m^2 + 9n^2 + 16k^2 - 42mn + 24nk - 56km$
2. (1)  $2x^2 + 8y^2 + 18 - 24y$  (2)  $32rm - 48kr$   
 (3)  $98a^2 + 72b^2 + 50c^2 - 120bc$

